

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन आदेश क्रमांक: बदली २०१७/प्र.क्र.३६/१४-अ  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
तारीख: १७ जुलै, २०१७

**वाचा :-**सामान्य प्रशासन विभागाचे समक्रमांक दिनांक १८.५.२०१७ व १३.६.२०१७ चे आदेश.

**शासन आदेश**

मंत्रालयीन विभागातील सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांची संदर्भाधिन दिनांक १८.५.२०१७ च्या आदेशान्वये आंतरविभागीय बदली करण्यात आली असून, सध्याच्या विभागामधून बदली झालेल्या विभागात रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात न आलेल्या सहायक कक्ष अधिकाऱ्यांना संदर्भाधिन दिनांक १३.६.२०१७ च्या आदेशान्वये एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले आहे.

प्रशासकीय कारणास्तव पर्यायी सहायक कक्ष अधिकारी तयार करण्याच्या अटीस अधीन राहून या आदेशान्वये खालील सहायक कक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द करण्यात येत आहे :-

अ.क्र.	श्री/ श्रीमती	सहायक कक्ष अधिकाऱ्याचे नांव	सध्याचा विभाग	बदलीनंतर पदस्थापनेचा विभाग
१	श्री	दि.रा.कारंडे	नगर विकास विभाग	गृह विभाग

उक्त नमूद सहायक कक्ष अधिकाऱ्यापुरते दिनांक १३.६.२०१७ चे आदेश रद्द करण्यात येत असून, सदरहू सहायक कक्ष अधिकाऱ्यास नगर विकास विभागाने पुढील वर्षी होणाऱ्या आंतरविभागीय बदल्यांमध्ये कार्यमुक्त करणे अनिवार्य राहिल.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०७१७११४८३५३३०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ग.भि.गुरव )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संबंधित सहायक कक्ष अधिकारी (संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत)

प्रत,

१. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२
२. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, नगर विकास विभाग/गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ (संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत)
३. सह/उप सचिव (आस्थापना), नगर विकास विभाग/गृह विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
४. आहरण व संवितरण अधिकारी, संबंधित मंत्रालयीन विभाग (संबंधित मंत्रालयीन विभागामार्फत)
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
६. निवड नस्ती/सारसंग्रह (कार्यासन १४-अ).